

दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत आरे
दुग्ध वसाहतीमध्ये असलेल्या रूग्णालयाची
इमारत व रूग्णालयातील कार्यरत अधिकारी
व कर्मचारी यांच्या निवासस्थानासह प्रत्यार्पण.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक: एएमसी-२०१३/प्र.क्र.२०१/पदुम-१०

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- १३ सप्टेंबर, २०१७

वाचा-१) कार्यकारी आरोग्य अधिकारी, बृहन्मुंबई महानगर पालिका यांचे पत्र क्र. एचो/१५०२३/ लेखा,
दि. २४.७.२०१३

२) बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचे पत्र क्र. एमजीआर/४२५७, दि. २३/०९/२०१३

३) आयुक्त दुग्धव्यवसाय विकास कार्यालयाचे पत्र क्र. आदुवि-३/आरे/५२/रूग्णालय/२०१३-१४/
भाग-२/२०१५/१८०८, दि. २९/०७/२०१५.

प्रस्तावना-

गोरेगाव मुंबई येथील आरे दुग्धवसाहतीतील आदिवासी पाड्यांना विधी मंडळाच्या अंदाज समितीने दिनांक २८ फेब्रुवारी, २०१२ रोजी भेट दिली होती. सदर भेटीच्या वेळी अंदाज समितीस आरे दुग्ध वसाहत परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये आढळून आलेल्या बाबींच्या अनुषंगाने विभागीय सचिवांची साक्ष घेण्यात आली असता, सदर साक्षी दरम्यान आरे दुग्धवसाहतीमध्ये असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये महानगरपालिका आरोग्य सुविधा पुरविण्यास तयार असेल तर, हे काम शासनाकडून महानगर पालिकेकडे सोपवण्यात यावे. तसेच आरे कॉलनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना महापालिकेने आरोग्य सुविधा पुरवावी असे असे समिती प्रमुखांनी साक्षी दरम्यान निदेशित केले. त्यास अनुसरून शासनाने समक्रमांकित दि. २८ ऑगस्ट, २०१२ व दि. १७ जुलै, २०१३ रोजीच्या पत्रान्वये बृहन्मुंबई महापालिकेने त्यांचा याप्रकरणी सहमतीदर्शक प्रस्ताव शासनास सादर करावा असे कळविले होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या दि. १९/०९/२०१३ व दि. २३/०९/२०१३ रोजीच्या पत्रान्वये आरे रूग्णालयाची इमारत व रूग्णालयातील अधिकारी/कर्मचारी यांची निवासस्थाने महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्याबाबत शासनास त्यांची सहमती दर्शवली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेली सहमती व विधानमंडळाच्या अंदाज समितीने दिलेल्या निदेशानुसार आरे परिसरातील नागरीकांना तसेच विशेषतः आदिवासी बांधवांना परिपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता आरे दुग्धवसाहतीतील आरे रूग्णालयाची इमारत व तेथील २४ निवासस्थानासह एकूण क्षेत्रफळ २१८५.७२ चौ.मी. महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअन्वये शासन निर्णय दि. १५/०२/२०१६ नुसार आरे दुग्धवसाहतीतील आरे रूग्णालयाची इमारत व तेथील २४ निवासस्थानासह एकूण क्षेत्रफळ २१८५.७२ चौ.मी. महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करणेबाबतचे आदेश जारी करण्यात आले होते.

मात्र नगर भुमापन अधिकारी, मालाड यांचे दि. १५/०२/२०१७ चे पत्रान्वये प्राप्त मोजणी अहवालानुसार, महसूल विभागाकडे प्रत्यार्पित करावयाचे मौजे आरे दुग्धवसाहत गोरेगाव, तालुका बोरीवली येथील न.भू.क्र. ३८ मधील रुग्णालयाची इमारत क्षेत्र १२५७.९० चौ.मी. व मौजे गोरेगाव तालुका बोरीवली येथील न.भू.क्र. २५८ मधील कर्मचारी व अधिकारी यांचे निवासस्थान क्षेत्र ६७४.३० चौ. मी. असे एकूण १९३२.२० चौ.मी इतकेच येत आहे.

उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता दि. १५/०२/२०१६ रोजीचे शासन आदेश रद्द करून सुधारीत आदेश पुढीलप्रमाणे जारी करण्यात येत आहेत.

शासन निर्णय-

शासन या निर्णयान्वये जनतेच्या व्यापक हिताकरीता व आरे परिसरातील नागरीकांना परिपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता, आरे दुग्धवसाहत गोरेगाव, मुंबई येथील आरे रुग्णालयाच्या इमारतीचे क्षेत्रफळ १२५७.९० चौ.मी. व संलग्न निवासी इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ६७४.३ चौ.मी. असे एकूण १९३२.२० चौ.मी. क्षेत्रफळ बृहन्मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्याकरीता महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्यास मान्यता देत आहे. उपरोक्त शासन निर्णय महसूल व वन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०९१३१५०८४७४५०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अ. ता. उईके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
- ३) प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ४) प्रधान सचिव, (नवि-२), नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई
- ६) विभागीय आयुक्त (महसूल), कोंकण विभाग, मुंबई
- ७) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा, बांद्रा, मुंबई
- ८) आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, वरळी, मुंबई
- ९) मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे दुग्धव्यवसाय, गोरेगाव (पू), मुंबई
- १०) निवड नस्ती, पदुम-१०.